

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा  
आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी  
मंडळाकरिता निधी वितरण करणे.

महाराष्ट्र शासन  
गृह विभाग  
शासन निर्णय क्रमांक : एमव्हीआर-०६२४/प्र.क्र.१८१/परि-२  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १० सप्टेंबर, २०२४.

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र.एमव्हीआर-०७१९/प्र.क्र.१७०/परि-२, दिनांक १६.०३.२०१६.

**प्रस्तावना :-**

मा.मंत्रिमंडळाने दिनांक १६.०३.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. एमव्हीआर-०७१९/प्र.क्र.१७०/परि-२, दिनांक १६.०३.२०२४ अन्वये महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. सदर मंडळाकडून ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान रुपये ५० कोटी उपलब्ध करून देण्यास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळास निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सत्वर कार्यान्वित होण्याच्या दृष्टिने परिवहन विभागांतर्गत सध्या उपलब्ध असलेल्या मागणी क्र.बी-३, २०४१, वाहनावरील कर, (००) ००१, संचालन व प्रशासन, (०१) परिवहन आयुक्त, (०१) (०३) रस्ता सुरक्षितता-प्रसिध्दी व जनजागृती (कार्यक्रम) १३, कार्यालयीन खर्च (२०४१०२८८) या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मंजूर अनुदानामधून धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकरिता रु. ५० कोटी इतका निधी खालील बाबीसाठी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	विभाग / कार्यालय	प्रस्ताव/खर्च करावयाची बाब	रक्कम (रुपये कोटीत)
१	परिवहन विभाग	धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकरिता अनुदान.	५०.००
एकूण			५०.००

२. सदर निधी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या खात्यामध्ये जमा करण्याकरिता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी, परिवहन आयुक्त, मुंबई यांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.४९१/२०२४/व्यय-८, दिनांक २९.०८.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९१०११५४५८८८२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सागर धों. पाटील )  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ५) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ७) महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- ८) महालेखापाल (वाणिज्यिक लेखा परिक्षा), मुंबई.
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १०) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.
- ११) वित्त विभाग (व्यय ८/कोषा ५/ अर्थसंकल्प १०) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- १२) गृह विभाग (बीयुडी १/बीयुडी २/परिवहन ४) मंत्रालय, मुंबई.
- १३) निवडनस्ती/परि-२.